

४९५/५८०२  
का।/२९५

# सुलभवैद्यक.

हें पुस्तक,

बाळकृष्ण दिनकर वैद्य, कल्याणकर,

यांनीं केलें,

तें

मुंबईत,

श्रीस पडत

असावें व दादाजी यांच्या “निर्णयसागर” छापखान्याचे मालक  
दूर व्हावें तुकाराम जावजी यांनीं छापून प्रसिद्ध केलें.  
ह्यांत

व तसदीं

सन १८९४.

कोणतीं ३

हि जे, हें ६७ च्या २५ व्या आकटाप्रमाणे नोंदून सर्वे हक्क प्रसिद्ध कर्त्यांने  
कोणती खाधीन ठेविले आहेत.

आहेत,

आहे.

ह्यांचा सं

किंमत १० आणे.

## सुलभवैद्यक.

---

### प्रस्तावना.

अलीकडे इंग्रज सरकाराचें राज्य झाल्यापासून, नोकरी संबंधानें व इतर धं-  
यांच्या संबंधानें, आई, वाप इत्यादि वडील मनुष्यें ह्यांस आपल्या गांवीं ठेवून,  
अल्पवयी व तरुण जोडप्यांस (ब्रीपुरुषांस) परगांवीं (देशीं विदेशीं) राह-  
ण्याचा प्रसंग फार येऊ लागला आहे. अशा स्थिरीत, जर का जोडप्यापैकीं ए-  
खाद्याची प्रकृति अंमळ विघडली, तर अनुभवज्ञान नसल्यामुळे दोघेही अतिशय  
घावरतात. मग घरच्या मंडळीस तारांवर तारा! घरची मंडळी येऊन पोंचते  
तों, ह्यांस आरामही पडतो, आणि विनाकारण तार करून वडिलांस श्रम दिले  
व खर्चाखालीं आलों अशा पश्चात्तापांत पडलेले ते आढळतात. किंवा वडील घाव-  
रतील ह्याणून अथवा विनाकारण खर्च होईल ह्याणून घरीं पत्रही न पाठवितां,  
आज उद्यां आराम होईल, अशा आशेवर खस्थ वसतात आणि एखादा भयंकर  
प्रसंग येऊन बिततो! मग वडील मनुष्यांचीं बोलणीं निमुटपणे सोसावीं लागतात.  
इतका प्रकार होण्याचें कारण, प्रकृति विघडत चालली असतां, कोणतीं लक्षणे हृ-  
षीस पडल्यावरोवर धांवाधांव करावी आणि कोणतीं लक्षणे दिसत असतां खस्थ  
असावें व काय सुलभ उपचार करावे, याचें ज्ञान नसणे, हें आहे. हें अंशतः तरी  
दूर व्हावें, ह्याणून मीं हें सुलभवैद्यक नांवाचें पुस्तक केले आहे.

ह्यांत मोठमोळ्या भयंकर रोगांची चिकित्सा न करितां थोऱ्याशा काळजीनें  
व तसदीनें आपल्या आपल्यास कोणते रोग कशा रीतीनें वरे करितां येतील व  
कोणतीं लक्षणे हृषीस पडल्यावर वैद्य व डॉक्टर यांची मदत अवश्य घेतली पा-  
हिजे, हें सांगितलें आहे. आणि वैद्य किंवा डॉक्टर येईपावेतों आरंभीं आपण  
कोणतीं सावधगिरी केली पाहिजे व कोणते उपचार घरगुती करितां येण्याजोगे  
आहेत, ते दाखविले आहेत. साध्यासाध्यविचार प्रत्येक रोगांचा उघड सांगितला  
आहे. रोगपरीक्षा, विशेष जपण्याची वेळ, आणि सुलभ व अनुभविक उपचार  
ह्यांचा संग्रह ह्या पुस्तकांत आहे.



वाचतां येणारा मनुष्य जर हें पुस्तक लक्षपूर्वक वाचील आणि ह्यापासून ज्ञालेल्या ज्ञानाचा उपयोग करील, तर एकाएकीं त्याजवर भयंकर प्रसंग येणार नाहीं: निदान त्याच्या पदरीं मूर्ख पणा तरी येणार नाहीं.

आरंभीं अल्प उपचारानेही मोठमोठाल्या भयंकर रोगांस प्रतिबंध होतो. पण त्याचें ज्ञान पाहिजे ना? तें ह्या पुस्तकांत आढळेल. पुस्तक मात्र सवड करून, लक्षपूर्वक, समग्र एक दोन वेळां वाचावें आणि कुटुंबासही वाचून दाखवावें. वारंवार ह्यांतील एखादें प्रकरण पहाण्याचा क्रम ठेवावा. तर तो आपल्यावर येणारे भयंकर प्रसंग तर टाळील आणि शेजारीपाजारी ह्यांच्यावरही तो करील तर अनेक उपकार करितां येतील. मग सुख, लोकप्रीति आणि लौकिक त्यास कां मिळणार नाहीं?

रोगपंकार्णवे मम्न यः समुद्धरते नरः ॥

कस्तेन न कृतो धर्मः कां च पूजां न सोर्हति ॥ १ ॥

परोपकार जरी वाजूला ठेविला तरी खतःच्या प्रकृतीकरितां तरी हें ज्ञान संपादन करावें. मग ह्या ज्ञानाचें सतकल देणारा परमेश्वर समर्थ आहे. अंशतः जरी ह्या पुस्तकाचा उपयोग लोकांस घडला तर भीं केलेल्या परिश्रमांचें सार्थक झालें असें मी समजेन. असलें एखादें मराठी पुस्तक प्रसिद्ध व्हावें, ही कै० जावजी दादाजी यांची फार इच्छा होती. व ते असतांनाच यास प्रारंभही केला होता. त्याचा पहिला भाग छापून प्रसिद्ध करण्याचा आज योग आला! हरीच्छा! शोध-कांतीं यांतील दोष दाखवावे. पुढल्या आवृत्तीच्या वेळेस व पुढल्या भागाच्या वेळेस त्याचा आनंदानें विचार करीन. इतकी ज्ञाल्यांस विनंति करून ही प्रस्तावना पुरी करितो.

वाळकृष्ण दिनकर वैद्य,  
कल्याणकर.

## सुलभवैद्यक.

---

**अति महत्वाची सूचना.**

रोगनिवारणार्थे अनेक प्रकारचे उपचार करण्याचा सर्वे जारीच्या व सर्वे धर्माच्या लोकांत परिपाठ आहे. कोणी परमेश्वरप्रार्थना करितात, कोणी नवस करितात, कोणी दानधर्म करितात व कोणी भूत, मंत्र, तंत्र, अंगारे, तोडगे इत्यादि जाणणाऱ्या लोकांपासून आपले रोग नष्ट होण्याकरितां यत्न करवितात. औषधि उपाय व शब्दकर्म हें वैद्यापासून करविणे हें तर मुख्य कर्तव्यच आहे, असें वहुतेक लोक पूर्णपणे समजतात. तथापि, औषधि उपचार सुरु असूनही ज्याच्या खाच्या समजुतीप्रमाणे ते अनेक तळेचे यत्न करीत असतात.

कित्येक वैद्य व डॉक्टर अशा लोकांस अगदीं मूर्खात काढतात. हे उपचार अगदीं निरर्थक आहेत असें खांजपुढे प्रतिपादन करितात व खांजवर रागावतात. शेवटीं वैद्यास किंवा डॉक्टरास कळून न देतां असले उपचार रोग्याचे घरीं चालू असतात; असा प्रकार हरहमेशा पहाण्यांत येतो. ज्या घरीं रोगी पडलेला आहे, सर्व मनुष्यें चिंताप्रस्त झालेलीं आहेत खा घरीं खा वेळेस खांच्याशीं हे अन्य उपाय करणे अगदीं निरर्थक आहे असें प्रतिपादन करणे आणि खांस ते करण्याविषयीं प्रतिवंध करणे हा वैद्याचा महामूर्खपणा आहे. मग रोग्याच्या घरीं आपले औषध सुरु असून खाच्या घरची माणसे तेथें अन्य तळेचे उपाय विनाकारण करितात ह्यावदल जे वैद्य संतापत असतील खांस काय उपमा यावी, हें मला सुचत नाहीं. प्रसंगविशेषीं चांगले वैद्य आपले औषध सुरु ठेवून रोगनिवारणार्थ कोणत्या गोष्टीविषयीं विशेष जपले पाहिजे हें खांस पूर्णपणे समजावून देऊन ते जे अन्य उपाय करीत असतात, खास मदत करितात; तसले उपचार करणारा चांगला वस्ताद अमुक आहे, असें खांस सांगतात; ते उपचार यथासांग झालेच पाहिजेत ह्याणजे यश हटकून होईल असें सांगून, खांची श्रद्धा वाढवितात. खांच्या समजुतीप्रमाणे उपचार



करणारा जर कोणी वेळेस जवळपास नसला तर लंबून आणवितात आणि तशी संधि न मिळेल तर आपणच जपजाप्य करणारे व भूत, मंत्र, तंत्रादि जाणणारे आहों, असें खांस सांगून, खांची श्रद्धा काईम ठेवून, खांच्या मनाप्रमाणे कर्म करून यश मिळवितात. मात्र आपल्या औषधोपचारास किंवा पथ्यास व्यत्यय येईल असें कोणतेही कुल्य करू देत नाहीत.

हे वैद्य व डॉक्टर आपल्या वैद्यविद्येत चांगले विद्वान असूनही रोग्याच्या घरीं जे निरर्थक यत्न सुरु असतात खांचा उपहास करीत नाहीत व खांस उलटी मदतच करितात. ह्यांत फार खोल विचार आहे. मनोवृत्तीशीं आणि शरीरस्थास्थ्याशीं जवरदस्त संबंध आहे. मीं महामृत्युंजयाच्या जपाला ब्राह्मण वसविले आहेत आतां तो मला आरोग्य देईल. असा ज्यास विश्वास आहे, अशा मनुष्यास जपांत कांहीं अर्थ नाहीं, असें सांगून कांहींएक उपयोग तर होत नाहींच पण उलटा तोटा होतो. खाचा धीर सुट्टो आणि औषधापासून तरी फायदा होईल ह्याचा काय नेम? अशा संशयानें अख्यस्थ अंतःकरण होऊन, रोगी नाउमेद होतो. कोणत्याही रोगांत रोग्याचा धीर सुट्टें, मला आतां कोणत्याही उपायानें गुण येणार नाहीं असें वाढू लागें, व यशाविषयीं नाउमेद होणे, हें अत्यंत घातक आहे.

चांगला नामांकित वैद्य, भूतवैद्य, किंवा पंचाक्षरी, आला व आपल्यास हट्कून वरें करीन, असें ह्याणतो, असें रोग्यानें ऐकल्यावरोवर खास जी हुपारी येते, त्या हुपारीनें तो अशक्त रोगी विछान्यावर उढून वसतो. आणि खाचें याचें संभाषण झाल्यावर जर उपचार करणाऱ्याच्या भाषणांत धीर येण्याजोगीं भाषणे निधारीं, तर रोग्यास आनंद होऊन त्या आनंदवृत्तीमुळे त्याच दिवसापासून कल पडतो; आणि रोगी वरा होऊं लागतो. असा अनुभव हजारों वेळां आलेला आहे. ज्या वैद्यावर श्रद्धा आहे, त्या वैद्यास वोलावले असून, तो कांहीं कारणानें येत नाहीं, किंवा खाच्याच्यानें येववत नाहीं, असें कलल्यावरावर रोग्याचे हातपाय गळतात. तात्पर्य मनोवृत्तीशीं आणि आरोग्याशीं जर एवढा जवरदस्त संबंध आहे, तर ज्या ज्या उपचारांनी मला गुण येईल असें रोग्यास वाटत

असेल, असे जप, होम, इंश्वराराधन किंवा मंत्रतंत्रादि उपचार करणे, आवश्य नाहीं काय? वैद्यानें इंश्वराराधन, मंत्र, तंत्र खांचे महत्व किती आहे, किंवा खांच्यांत निरर्थकता किती आहे, आणि औषधोपचार व पथ्य खांत महत्व किती आहे, खावद्दल नेहमीं साधारण भाषणांत हवें तेवढे पांडिल्य करावें, व्याख्यानें देऊन किंवा पुस्तके काढून लोकांचे समज पालटण्याचा यत्न करावा; परंतु रोगी स्थिरीत रोग्याच्या समजाप्रमाणे खाच्याशीं वागून आपला हेतु सिद्धीस न्यावा. खास पूर्णपणे असें वाटले पाहिजे कीं, आपणांस आरोग्य व्हावें एतदर्थ हा वैद्य अभिमान सोडून पाहिजे तें करणारा आहे. मग वरा झाल्यावर जरी खास कळविले कीं, तुला अंगारा दिला होता तो खा नामांकित पंचाक्षन्याचा नव्हे. ती माझ्या चुलींतील राख होती. तरी चालेल. पण रोगी स्थिरीत खाचा समज कायम राखून आपला मतलब साधण्याकडे वैद्यानें नजर दिली पाहिजे. हें उत्तम वैद्यांचे कर्तव्य आहे.

आपल्या देशांत नास्तिक लोक फारसे नाहीत हें मोठें सुदैव आहे. व ज्याच्या खाच्या धर्मप्रमाणे रोगी व खाच्या धरचीं माणसें जो प्रार्थनेचा किंवा जप, दानधर्मइल्यादिकांचा यल करितात खास कोणी आडवे येत नाहीत. तथापि भूत, मंत्र, तंत्र व अंगारे, तोडगे इल्यादिकांविषयीं नाक मुरडणारे व उघड उघड खांची निंदा करणारे आणि तशा प्रकारचे उपचार करण्यास आड येणारे पुष्कळ गृहस्थ आहेत. असें करण्यास खांस विशेष भूषण वाटतें, पण रोग्याची व खांच्या धरच्या मनुष्यांची श्रद्धा तसल्या प्रकारावर जोंपर्यंत आहे तोंपर्यंत वैद्यांचे हें आचरण अगदीं चुकीचे आहे. असें मला वाटतें.

भूत, मंत्र, तंत्र, अंगारे व तोडगे इल्यादिकांविषयीं पुष्कळ लोकांचा समज असा झाला आहे कीं, हें सर्व मिथ्या आहे, खाजपासून काढीमात्र उपयोग नाहीं; पण हें खांचे हाणणे व्यर्थ आहे. पुष्कळ वेळां असा अनुभव येतो कीं, डॉक्टर व वैद्य औषधे देऊन थकले आहेत, तथापि तिळमात्र गुण नाहीं, असल्या रोग्याला केवळ असल्याच उपचारानें हाणजे भूत, मंत्र, तंत्र, अंगारे, तोडगे, इल्यादि उपचारांनी फारच लौकर केवळ भूतचेष्टप्रमाणेंच गुण येऊन, रोगी अ-

गदीं खडखडीत वरे झाल्याचीं शेंकडों उदाहरणे आपल्या देशांत आहेत. असा प्रत्यक्ष अनुभव येत आहे. कोळी, कातकरी, ठाकूर आणि अडाणी शृङ् इत्यादि लोक केवळ ह्याच उपचारांवर अवलंबून रहतात; आणि आपल्या शास्त्रांत हे उपचार करावे असा उल्लेखही आहे. परंतु कित्येक लोक ह्या प्रकारचे उपचार विशेष ज्ञानाच्या घमेंडीने व दुराग्रहाने करीत नाहीत, हे अत्यंत गैर आहे. सर्वच रोगांवर इतर अडाणी लोकांप्रमाणे असलेच उपचार करीत वसणे, हा मात्र शुद्ध वेडेपणा आहे. जसे शत्रैवैयाचे रोग निराळे, औषधि वैद्याचे रोग निराळे, तसेच भूतवैद्य किंवा पंचाक्षरी ह्यांचे रोग निराळे. ह्याजवर खांचे उपचार करावे. शत्रैवैयक कर्णारांस औषधांची गरज लागते, ह्याणजे कापल्यावर रक्त वंद करण्यास, किंवा जखमा, ब्रण वंद करण्यास, मलमें व औषधें योजावीं लागतात. खांचप्रमाणे भूतवैद्याचीही प्रसंगविशेषीं गरज लागते. व ह्या त्रिवर्गांचे एकीकरण झाल्यास फारच उत्तम फल प्राप्त होणारे आहे. पुष्कळ वेळां मंत्रतंत्रादिकांनीच गुण आलेले आहेत असे रोग दिग्दर्शनार्थ खालीं लिहितों. अशा वेळीं औषधोपचार उरु असून शिवाय भूत, मंत्रतंत्रादि उपचार करण्यास अगदीं मागें पुढे पाहून नये. मात्र रोगाविषयीं पथ्यापथ्यविचार ल्या उपचारापासून न विघडेल अशी तजवीज राखण्याविषयीं सावध असले पाहिजे.

एकांत्रे, दुजांत्रे, तिजांत्रे, उचकी, अतिसार, बाळंतिणीची सुटका लौकर न होणे, सर्व प्रकारचे उन्माद रोग, दीर्घ कालांनी वरे होणारे सर्व रोग आणि काम, क्रोध, शोक, हर्ष, भीति इत्यादि मनोविकारांच्या अतिशयासुळे होणारे सर्व रोग व महामारी सारखी भयंकर सांध एखाद्या रोगाची गांवांत आली असतां हे उपचार करावे.

ह्यांपासून ते विकार नाहीसे होतात. निदान ते विकार कमी होण्यास हे उपचार कारण होतात. शिवाय आनंद, धैर्य, आश्रव्य, प्रसन्नता आणि चित्तस्वास्थ्य हीं उत्पन्न होतात.

हे उपचार करीत असतां एक गोष्ट पकी लक्षांत टेविली पाहिजे कीं, अंगारा, तीर्थ, किंवा कोणताही मंतरलेला पदार्थ रोग्याच्या खाण्यापिण्यांत येऊ देऊ

नये. ज्या लोकांस भूत, मंत्र, तंत्र अंगारे इत्यादिकांचें खरें तत्व समजत नाहीं असले आडाणी लोक किंवा ढोंगी लोक खतःची प्रतिष्ठा वाढावी हाणून ह्या तीर्थांत किंवा प्रसादांत अथवा अंगान्यांत अफूसारखे अमली पदार्थ घालून त्यापासून रोग्याची प्रकृति विघडवितात. मादक पदार्थपासून गुंगी आणून भुतानें पछाडलें आहे, असें सांगतात. व आणखी कांहीं द्रव्य उपदून अमुक वेळेस भूत सोडील, असें सांगतात. तितक्या वेळांत खा पदार्थाचा अंमल उतरत असतो; आणि ह्या ढोंगी व अडाणी लोकांची विनाकारण प्रतिष्ठा वाढते. ह्या लोकांपासून अशा प्रकारानें कित्येक वेळां घात झाल्याचीं उदाहरणे आहेत. तीर्थप्रसादादिकांत दिलेला पदार्थ अधिकउण्या प्रमाणानें रोग्याच्या पोटांत जातो, व त्यापासून प्रसंगीं मरणही येते. कदाचित् मरण न आले, तर रोगबृद्धि किंवा दुसरी एखादी भलतीच पिडा झाल्यावांचून रहात नाहीं. इतक्याकरितां सावध असावें.

मुख्यत्वेंकूरून मनावर कार्य करणारे हे उपचार आहेत. ह्याजवरून उघड होतें कीं, ज्यांना मुर्लींच समजत नाहीं अशा दोन दोन चार चार महिन्यांच्या मुलांना ह्यापासून कांहीं फायदा होणार नाहीं. मग अंगारे व तायत्या ह्या विशेषेंकूरून लहान मुलांच्याच पाठीमारें फार लागलेल्या असतात, खांची कांहीं जरूर नाहीं. ही गोष्ट बहुतांशीं खरी आहे. परंतु कपाळीं लावलेल्या अंगान्यापासून व गळ्यांतील तायत्या पासून अपाय तर कांहीं घडत नाहीं, ही गोष्ट उघड आहे. मग प्रसंग विशेषीं अंगारे व तायत्या देण्याची जरूर वाटल्यास व घरांतील द्वियांचा तसल्या उपचाराविषयीं नाद सुरु असल्यास, ते उपचार करण्याची कर्धीही हयगय करू नये. कर्धीं कर्धीं ह्यापासून मोठा फायदा होतो. ह्या विषयाचें अधिक स्पष्टीकरण करणें प्रशस्त नाहीं. कारण त्याचें स्पष्टीकरण झाल्यास त्याचा गुण कमी होतो; ही गोष्ट प्रसिद्ध आहे; व सत्य आहे. वहुधा मंत्र, तंत्र ज्याचे त्यास फारसे उपयोगी पडत नाहींत, कारण त्यांतलें काय मर्म असतें तें त्यास ठाऊक असतें.

सरते शेवटीं मी इतकें सुचवितीं की, उपचार करणारा जो मनुष्य तो वैद्य असो, डॉक्टर असो, भूतवैद्य असो किंवा घरगुती एखादा गृहस्थ (असलेंच एखादें लहानसें पुस्तक मनन करून औषध देणारा असो) त्यास त्या कामांत यश मिळविण्याची

मोठी हौस असते. तर त्या सर्व गृहस्थांनीं रोग्याच्या मनोवृत्तीचा कल पाहून  
 औषधोपचार केला पाहिजे. रोगी म्हणतो, मला थंड पाणी पाहिजे, परिचारक  
 द्याणतो, थेंबभरही नाहीं देणार. वैद्यानें साफ सांगून ठेवलें आहे कीं, थंड  
 पाण्यास शिवूं देखील देऊ नका. प्रक्षालनास देखील ऊन पाणी! जुंपलें  
 भांडण, गेलें पित्त खवळून, चढलें माथें, व झाला परिणाम वाईट; तर त्याचा  
 दोष कोणाकडे? रोगीस्थिरतींत मनुष्य त्रासलेला व अशक्त झालेला जरी  
 असला तरी चिरडखोरणा व संतापी खभाव हा त्याचा नेहमीं वाढण्या-  
 चाच संभव असतो. तेव्हां असल्या त्याच्या मनोवृत्तीस ओळखून आपला मुद्दा न  
 जाऊ देतां त्यास औषध देऊन यश मिळविणे हें कर्म करण्यास चातुर्य लागतें.  
 धिमेपणा लागतो, शांत खभावाचा मनुष्य रोग्याची होईल त्या रीतीनें ( वेळेस  
 कलिपत बतावणी करून ) समजूत करतो आणि त्याच्या चित्तवृत्तीचा क्षोभ होऊं  
 देत नाहीं. असला मनुष्य रोग्याच्या सनिध असण्याची नेहमीं तजविज कर-  
 ण्याचा यल करावा. उपचार करणाऱ्या गृहस्थांनें सर्वदां आपण शांत आहों,  
 आनंदी आहों, आपली मनोवृत्ति स्थिर आहे असें रोग्यास भासवावें, रोगाची  
 अत्यंत भयंकर अवस्था असली तरी रोग्याचा धीर सुटेल असें भाषण प्रत्यक्ष त्या-  
 च्या जवळ सहसा करू नये. त्यास धीर देणे हें एक मुख्य कर्तव्यच आहे. उप-  
 चार करणारानें आपलें बोलणे सौम्य व उघड असें ठेवावें. दुटप्पी भाषणापासून  
 रोगी संशयग्रस्त होतो. परमेश्वर करील तर त्यांतून वरें होणे कठीण नाहीं. त्या-  
 द्यूनही भयंकर स्थिरतींतलीं शेंकडों माणसें वटावलीं आहेत असें त्याजपाशीं बोलले  
 पाहिजे. तशीं एक दोन उदाहरणे देखील सांगावीं. खरोखर भयंकरच परिणाम  
 होईल, अशी आपली पक्की खात्री असल्यास रोग्याच्या घरच्या समजदार व मुख्य  
 अगर मोळ्या मनुष्यास एकीकडे सुचवावें. रोग्यावांचून वरिष्ठ मनुष्य जवळ  
 कोणी नसल्यास त्याचा आस, किंवा इष्ट मित्र येण्याजोगा असेल त्यास आण-  
 ण्याचा यल करावावा. तितकाही अवकाश नसेल आणि हा एकदम मेला तर पैशा-  
 अडव्याचा अगर इतर कामांचा मोठा घोटाळा होईल असें असेल तर तुझ्यास  
 मरूं देत नाहीं, त्याजविषयीं कांहीं काळजी करावयास नको. इतकेयल चालले

आहेत ते काय सगळेच निर्फल होतील ? परमेश्वर पार पाडील परंतु व्यवस्थापत्र करून ठेवणे काय गैर ? मोठे मोठे लोक तर दरवर्षास व्यवस्थापत्र करून ठेवतात. इत्यादि गोष्टी बोलून साधल्यास खाचें हळत काहून घ्यावें. आई, वाप, भाऊ, धनी, यास मनुष्य भितो, वैद्यास भीत नाहीं; हाणून तो खाजपाशीं मनमोकळे बोलतो. खांत खा वेळेस वैद्य खास देवासारखा वाटत असतो. ही वजनदारी आपली आपण राखली पाहिजे. इतक्याकरितां थेण्यें व अयोग्य भाषण कधींही करू नये. खांत रोग्याचा स्वभाव विनोदी असला तर एक वेळ चालेल; पण लागलेंच ही थदा असें स्पष्ट झाले पाहिजे. खियांवरोवर असें भाषण तर कधींच करू नये, खांची मर्यादा राखावी. रोग्याच्या विछान्यावर वसू नये. सभ्यपणानें असावें. रोगी वरा करणे हेच आपले मुख्य कर्तव्य असें समजून असावें. आपल्या देणगीची ओढ कधींच धरू नये. आपल्या देणगीची काळजी जर रोग्याच्या मागेखा स्थिरीत लागली तर रोग्यापासून लौकर यश मिळण्याचा संभव असतांही विलंब लागतो. रोगच लांबतो. विदागी घेणे रोग्याच्या गरिबीवर अगर श्रीमंतीवर अवलंबून असावी. वैद्याच्या वडेजावीवर अगर श्रीमंतीवर नसावी.

यो रोगी भिषगं सम्यक् रोगशांतौ न पूजयेत् ॥  
तस्यार्जितस्य पुण्यस्य प्राप्नोत्यर्थं भिषग्वरः ॥ १ ॥

भावार्थ—जो रोगी आपला रोग वरा झाला असतां आपल्या सामर्थ्यानुरूप वैद्याची विदागी करीत नाहीं खाच्या पुण्याचा अर्धी भाग परमेश्वर वैद्यास देतो. खाय-प्रमाणे आपल्या शाळांत सांगितले आहे. खाजवर विश्वास ठेवून असावें. विदागी-करितां भांडणार्पर्यंत मजल येऊ देणे हेच अस्तंत गैर आहे.

क्वचित् धर्मः क्वचिन्मैत्री क्वचिदर्थः क्वचिद्यशः  
कर्माभ्यासः क्वचिच्छेति चिकित्सा नास्ति निष्फला ॥ १ ॥

हेच कर्म कधीं निष्फल होणारें नाहीं, कोठे परोपकार घडतो, कोठे मैत्री जडते, कोठे द्रव्यप्राप्ति होते. इत्यादि अनेक फले देणारें हेच चिकित्साकर्म आहे. गरीबानें सेह, कीर्ति, व कल्याण इच्छावें आणि कृतज्ञ रहावें ह्याणजे पुरे. इ-



त्यादि भाषणे नेहमीं चिकित्सकाच्या मुखांतून निघावीं. परोपकारार्थ हें कर्म जो करील त्यासारखा तर कोणीच गृहस्थ थोर नाहीं.

ज्या मनुष्यानें रोगपंकार्णवांत बुडणाऱ्या मनुष्यास वाहेर काढलें त्यानें कोणता धर्म केला नाहीं? तो कोणत्या पूजेस योग्य नाहीं? अर्थात् सर्वे धर्म खाला घडले व कितीही वहुमानयुक्त त्याची पूजा केली तरी तो त्या पूजेस पात्र आहे. असें योगरक्तग्रंथांत स्पष्ट सांगितलेंच आहे. हें पूर्णपणे लक्षांत असूं द्यावें आणि स्वतः नीतिमान् विचारी, व अंतःकरणशुद्ध असून रोग्यास मदत करण्यास व वरें करण्यास उत्सुक असावें. हें चिकित्सकास अत्यंत हितप्रद आहे.

---

# सुलभवैद्यक.

## अनुक्रमणिका.

विषय.	पृष्ठांक.	विषय.	पृष्ठांक.
प्रस्तावना ... ... ...	१	औषधयोजना करतेवेळेस विशेषे-	
अतिमहत्वाची सूचना ... ...	३	करून ध्यानांत ठेवण्याजोग्या	
<b>प्रकरण १.</b>		गोष्टी ... ... ...	१२
वैद्यकाचीं मूलतत्वे ... ...	१	<b>भाग दुसरा.</b>	
एक मिनिटांत नाडीचे ठोके		<b>प्रकरण १.</b>	
किती वसतात तें प्रमाण ...	१	रोग व प्रकृति ओळखण्याची सा-	
रोग उत्पन्न होण्याचीं कारणे ...	२	धारण रीति... ... ...	१४
साधारण मनुष्याची प्रकृति स्वस्थ		नाडी ... ... ...	१५
असण्यास कोणत्या साधनांची		मूत्र ... ... ...	१५
आवश्यकता आहे ... ...	५	मल ... ... ...	१५
<b>प्रकरण २.</b>		जिव्हा ... ... ...	१६
औषधयोजना किंवा रोगनिराकर-		शब्द ... ... ...	१६
णाविषयीं सूचना ... ...	६	स्पर्श ... ... ...	१६
वारंवार उपयोगांत येण्याजोगे औ-		दृष्टि ... ... ...	१६
षधाचे प्रकार ... ...	६	आकृति, स्वरूप ... ... ...	१६
<b>प्रकरण ३.</b>		रोगांचे वर्ग ... ... ...	१८
औषधींचा संग्रह आणि खांचे		सर्वदेहिकरोग ... ... ...	१८
संरक्षण याविषयीं सूचना ...	९	ज्वर ( ताप ) ... ... ...	१८
संग्रहीं ठेवलेलीं औषधें विघडलीं		ज्वराविषयीं सामान्य विचार ...	१८
असें केवळां समजावें ...	१०	ज्वराचे भेद ... ... ...	१
औषधी घेण्यासारख्या तयार कर-		<b>प्रकरण २.</b>	
ण्यावदल थोडी सूचना ...	११	ज्वरवर्णन	

विषय.	पृष्ठांक.	विषय.	पृष्ठांक.
ज्वराविषयीं साध्यासाध्यविचार	२५	साध्यासाध्यविचार	४२
ज्वरमुक्तीचे पूर्वरूप व ज्वरमुक्तीची लक्षणे	२६	चिकित्सा	४२
ज्वरचिकित्सा	२७	लोहितांगज्वर किंवा फुलोरा	४३
सामान्य ज्वरचिकित्सा	२७	साध्यासाध्यविचार	४४
ज्वरप्रतिवंधक उपचार	२८	चिकित्सा	४४
शामक उपचार	३१	जीर्णज्वर किंवा हाड्याताप	४४
मृत्युंजय करूण्याची कृति	३४	चिकित्सा	४५
ज्वरी मनुष्यास विशेष जपण्याची वेळ	३४	ज्वरावर पथ्यापथ्यविचार	४५
ज्वरांत होणारे विकार	३४	अतिसार ( हगवण )	४७
कोष्ठबद्ध	३५	अतिसाराचीं लक्षणे	४७
मूर्च्छा	३५	साध्यासाध्यविचार	४८
अस्थि	३६	अतिसार बरा होत आल्याची खून	४८
दृष्टा	३६	अतिसारचिकित्सा	४८
वांति	३६	जुलाब बंद होण्याचे औषध	४९
अतिसार	३६	अतिसार लांबला आणि विशेष शक्तिपात झाला नाही तर काय करावे	५०
खोकला	३७	कुडेपाक	५१
मिद्रानाश	३७	चाटण	५१
ग्लानि	३८	चूर्ण	५१
प्रकरण दे.		डाग	५२
देवी ( मसूरिका )	३९	अतिसारांत होणारे विकार	५२
साध्यासाध्यविचार	३९	अतिसार हें लक्षण आहे असले विकार	५२
चिकित्सा	४०	पथ्यापथ्यविचार	५२
वीं काढणे	४०	संग्रहणी	५३
संजिण्या ( गंनिक )	४१	संग्रहणीचे पूर्वरूप	५३

लागतात, इतकेच नाही; पण प्रत्यक्ष अफु, वचन हस्तादित झीले. सवयीनें कांहीं इजा न करितां सोसतात. मलशुद्धि साफ सवयीनें गुण करीनातशीं होतात. औषधयोजना करिते वेळेसु याणे मनु-सवयीचा विचार केला पाहिजे.

परमेश्वरानें मनुष्यमात्रास आरोग्यरक्षण कोणत्याप्रकारे राहीले त्राचा कश्चानें विघडेल यांचे साधारण ज्ञान उपजतच दिलेले आहे. शरीर्यांतील स्थांत जेव्हां इच्छा उत्पन्न होईल तेव्हां तितकेच जेवणे, पाणी पिणे, विसर्जन करणे, झोंप घेणे इत्यादि क्रिया जर यथास्थित वङ्ग दिलत्याची चिउत्पन्न होण्याची बहुधा निमे भीति नाहीशी झाली असें समजावें. मोठ करणे झाणजे तद्विरुद्ध वागणे, हें रोगास वोलावून आणण्या सारखे आहे.

वर सांगितलेलीं रोग उत्पन्न होणारीं कारणे न वङ्ग देणे हें आपल्या स्वाधीनचं आहे. परंतु कळुविपर्ययानें हवेंत जी अधिक शीतता किंवा उष्णता उत्पन्न होणार, ती आपणास बाधणारच. तथापि ती बाधण्याच्या पूर्वीही आपणास आपली इच्छा, आरोग्य रक्षण कोणत्याप्रकारे होईल, याची थोडीशी सूचना करितेच. झाणजे थंडी वाजल्या वरोवर पांघरूण घेण्याची किंवा शेकण्याची आणि उष्णता होऊं लागल्या वरोवर गार वाण्याची, पाण्याची व अन्य प्रकारे शीतोपचार करून घेण्याची इच्छा होते; ती आपण पूर्ण करीत गेल्यास त्या शीतोष्ण हवेपासून होणाऱ्या पीडेस बराच प्रतिबंध होतो तथापि हवेंत पुष्कळच शीतोष्ण वाढले असलें तर तें वाधतेंसु आणि मग त्याजवर औषधी उपचारच केले पाहिजेत.

मन हेंही केव्हां केव्हां रोग उत्पन्न क्लीच्या अभावामुक्ता कामांत तें कंटाळवाणे होईपर्यंत ईत्यापि त्यांची शरीरप्रकृती पाणी इत्यादि. त्याला संताप होईल असें कांहीं काखवून जर मनुष्य संगविवर्यांस लाई तपत दाट राही.

विष्वेडे झाले आहेत व दुःखद वार्ता एकदम ऐकतांच त्या धक्क्यानें ज्वराविषयीं साध्यासाहर्त. याजवरून हें एक स्पष्ट कळते कीं, मनाचें स्वास्थ्य ज्वरमुक्तीचें पूर्वभूप्रयास कारण आहे. आणि मनःक्षोभ हा रोगोद्भवास कारण कीचीं लक्षणे, चित्तस्वस्थता राखण्याविषयीं जपणे, हें एक आपले क-ज्वरचिकित्सा

सामान्य ज्वर।

ज्वरप्रतिबंधकता, घाण हेही रोगोद्भवाचें कारण आहे. खच्छतेच्या ठिकाणीं शामक उपचं करीत नाहीत. व जेथें मोन्यांची वगैरे घाण पुष्कळ आहे तेथें मृत्युंजय करणे हटकून जातात.

तरी मनुष्यांगितलेल्या रोगोद्भवाच्या कारणांपासून अगदीं दूर रहाणे प्रपंची मनुष्यास अशक्यच आहे. लघ्वी लागल्यावरोवर बसल्या ठिकाणीं लघ्वी न करतां मंडळींतून एके वाजूस उठून गेलेंच पाहिजे. त्यामुळे थोडा वेळ तरी वेगनिरोध होतोच व प्रसंगीं आपणास रात्रीच्या रात्री जागून काढाव्या लागतात, तथापि जितके जपवेल तितके जपावें. रात्रीचे जागरण, भोजनास उशीर करणे, किंवा दिवसांतून एकदांच जेवणे, असेच नेहमीं प्रसंग चरितार्थकरितां किलेकांस सोसावे लागतात. परंतु ईश्वरानें मनुष्यास असें विलक्षण सामर्थ्य दिलें आहे कीं, तो थोडी थोडी सवय करीत जाईल तर ह्या सर्व गोष्टी त्यास विलकुल दुःख देणार नाहीत. याचप्रमाणे थंडींत काम करणे, उन्हांत काम करणे, थोडे किंवा पुष्कळ मानसिक व शरीरश्रम करणे. ह्या सर्व गोष्टी तो स्वयीनें सुखानें करोल. दोन दोन चार चार दिवसांत शौच्यास न जूऱा प्रकृति न विश्वडणारीं मनुष्ये असतात,

साध्यासोध्यविचार	...	...	३९
चिकित्सा	...	...	४०
वी काढणे	...	...	४०
अंजिण्या	...	...	४१
गंनिक )	...	...	४१

३ दिवसांतून दोन चार वेळां शौच्यास चांगला विचार करीत जावा. पर्यंगखी कांहीं रोग स्पर्शसंचारी आहेत. संग्र आपणांस स्पर्श होऊं देऊ नये व से

ज्ञात्यास प्रक्षालनेकरून निर्मळ होण्याकडे विशेष लक्ष द्यावें हाणजे ज्ञालें.  
रोगोद्धवाचें हें एक कारणच आहे.

वर सांगितलेल्या रोगोद्धवाच्या कारणांस थोडावहुत प्रतिबंधांपाणे मनु-  
स्थाच्या कांहीसें स्वाधीन आहे, परंतु महामारी सारिखे साथीनें येण्यांकूपा टा-  
ल्यें फार कठीण आहे. किंवहुना अनिवार्य आहे. त्याला व्याहृतीचा इलाज नाही. सर्व गांवकाची स्वच्छता ठेवणे इत्यादि कित्येक कर्म त्यांतीलां  
प्रतिबंधक आहेत, परंतु तीं गांवकव्यांच्या एकीची किंवा ग्रामाधिपतीनाही आहेत.  
आपल्या स्वाधीन इतकेच कीं, अशा सांथीच्या वेळीं पूर्वी सांगिताची चि-  
गोद्धवाच्या कारणांकडे विशेष लक्ष देऊन शरीरप्रकृति स्वस्थ ठेवा. तेंग  
साधत्यास जेथें ते रोग नाहीत अशा अन्य ठिकाणी जावें.

### साधारण मनुष्याची प्रकृति स्वस्थ असण्यास खालीं लिहिलेल्या साधनांची आवश्यकता आहे.

समाधान होई इतके अन्न व पाणी दिवसांतून एकदां तरी मिळालेच पा-  
हिजे. सामान्य व्यायाम करणारांस दोनदां व अधिक व्यायाम करणारांस  
तीनदां मिळावें हें चांगले. मळशुद्धि एकदां किंवा दोनदां, मूत्रविसर्जन  
४ पासून दू वेळ. झोप १५ घटका. १ वेळ खान. आणि वस्त्रप्रावर्णाची स्व-  
च्छता न थके तोंपर्यंत व्यायाम. ( सांपडेल तेवढी ) मोकळी हवा. मैथुन हें  
अवश्य असलेच पाहिजे असें नाही. मन अनावरच ज्ञालें तर मैथुनवि-  
लासी पुरुषांच्या संगतीनें किंवा स्त्रियांच्या संगतीनें मैथुनेच्छा अनावर होते.  
व विरक्त पुरुषाच्या संगतीनें किंवा स्त्रीच्या अभावामुळे परावर्ती  
कामेच्छा कमी किंवा नाहीशी होते, तथापि त्यांची शरीरांची इत्यादि.  
उलटी विचारानें चित्ताची शांतता राखून जर मनुष्य संगोवर्धयींस वाटैलेलांमें  
तो व्यवायी मनुष्यापेक्षां अधिक सशक्त राहील. तपत दाट राही.

योग्य आहार विहार अनुकूल असूनही, चिंता ही लरित शरीर शुष्क क-  
रिते आणि इयासी<sup>हे</sup> हा लौकर पुष्टि देतो.

योग्य क्षेणे<sup>हृष्प</sup> विहारानें मनुष्याची प्रकृति स्वस्थ रहाते तथापि तस्मै  
मनुष्यांत्सा प्रायाम करण्याची सवय वक्तेच लावून ध्यावी, व उघड आणि  
मोकळवर वेंत तज्जेत-हेचे खेळ नित्यनेमानें खेळून आणि कसरत करून श-  
रीरप्रतिवंधकी<sup>हृष्प</sup> दृढ करावी झणजे रोगोत्पादक कारणांचाही त्याजवर फारसा अं-  
मक उपचं नाही.

मुजय करण

प्री मनुष्यांति

## प्रकरण २.

### औषधयोजना किंवा रोगनिराकरणाविषयां सूचना.

वहुतेक रोगांमध्ये शरीराचें स्वास्थ्य पुन्हा ज्या रीतीनें घडेल असल्याच  
क्रिया उत्पन्न होण्याचा स्वाभाविक कल असतो, झणजे तेव्हां जे उपचार योजाव-  
याचे ते ह्या कलास मदत करतील असेच योजावे. अतिसारासारखे कि-  
ल्येक रोग तर आपेआप वरे होतात. ज्वरासारखे किल्येक रोग योग्य औ-  
षधानें लौकर वरे होतात.

### वारंवार उपयोगांत येण्याजोगे औषधाचे प्रकार.

१ द्रवकर—काढा, पाणी, कढण, पेज इ० पातळ औषधे.

२ उपलेपक—गोंद, तेल, सास्वर, अंड्यांतले विल, इत्यादि बुळबुळीत  
औषधे.

चिकित्सा	...	तूप, तेल, मलम, वसा व पोटीस इत्यादि त्वचेला मृदुता
वी काढणे	...	औषधे.
अंजिण्या	...	-हरभज्याची आंब व शंखद्रावासारखी अत्यंत आंबट औषधे
गंनिक )	गाळून मंद करून ध्यावी. तीव्र औषधे पोटांत घेऊ नये.	

६ अम्लप्रतियोगी—पापडखार, चुना इ० यांच्या योगानें शरीरांतील रसांचा आंवटपणा मोडतो.

७ अश्मरीहर—टांकणखार, द्राव, इ० मूत्रांत रेती कि<sup>म</sup> अश्मरी ज-मण्यास प्रतिवंध करितात ती.

८ दुर्गंधनाशक—कोळसा, गटारांत टाकण्याची भुकी वर्गे है.

९ कोथप्रतिवंधक—मीठ, सोमल इत्यादि कुजण्याच्या क्रियेत्या तिवंध करणारी.

१० मांसनाशक—मोर्चुत, काडीखार, सोमल, चित्रक, इत्यादि चि

११ विषप्रतियोगी—सोमल वगैरे विषावर तूप दूध, इत्यादि वे वेलाडोनाचें सत्व अफिणीच्या विषावर वगैरे.

१२ स्तंभक—तुरटी, मायफळ, हिराकस, वगैरे तुरठ औषधे.

१३ चिरगुणकारी—पारा, सोमल, इत्यादिक विघडडेली शरीरांतील रसक्रिया ताळ्यावर आणणारी औषधे.

१४ लालासावी—सुंठ, मिरें, पिंपळी, अकलकरा इत्यादि तिखट औषधे.

१५ वामक—मोर्चुत, कळक, मीठ, तंबाखु इ० ओकारी करविणारी.

१६ कफन्न—वहुतेक वामक औषधे व मदकारी औषधे कफन्न असतात—कफ वाहेर काढण्यास मदत करितात. मुळ्याच्या पाल्याचा रस.

१७ स्वेदक—सोन्या सारखीं मूत्रल औषधे अल्प प्रमाणानें दिलीं ह्याणजे स्वेदक (घाम काढणारी) होतात.

१८ मूत्रल—सोरा, पाषाणभेद, कांकडीचे पाणी, दूधपाणी इत्यादि.

१९ रेचक—वाहव्याचा गीर, काळीद्राक्षें, एरंडेल इत्यर्थीस वाट लेल्यांने जमाल गोटा, पांढऱ्या चांफ्याचा चीक, रेवाचिनी इत्यादि रत्पत दाट राही.

२० ऋतृत्पादक—लोह, माक्षीक, बोल, इत्यादि स्त्रियांचा रजःखाव अकाळीं नष्ट झासाहूः असत्यास पुन्हा उत्पन्न करणारीं औषधें.

२१ लोतिहृपत्र—मोहन्या, चित्रकाची मुळी, वायवर्ण्याची साल इत्यादिक तस्मै प्रजारीं त्वचेचा दाह करणारीं किंवा फोड पुरळ आणणारीं औषधें वर

२२ घटकृद्गजक—किराईत, कुलुमकाचरी, गुळवेल इत्यादि व लवंग, दालचित्पदं यादि औषधें यांची क्रिया हळ पक्काशयावर घड्हन क्षुधा, ज्ञानतंत्रुजय करण आणि पाचनशक्ति ह्यांस उत्तेजित करतात. ( सोमल, पारा, ती मनुध्युमी, कवाचचिनी इत्यादि विशेष उत्तेजके आहेत ) यांतील बहुतेक औषधें बलवर्धक असतात.

२३ मादक—अफू, माजूम, धोत्रा, इत्यादि अंमल आणणारीं औषधें.

२४ अंगग्रहनाशक—हिंग, कस्तूरी, इत्यादि वाम पेटगे कमी करणारीं.

२५ शामक—वाळा, धणे, फिन्यासिटीन.

२६ शीतकर—वर्फासारखीं शरिराची उष्णता कमी करणारीं थंड औषधें.

२७ कृमिन्न—वावडिंग, कुहिलीचे केस, डाळिंब मुळाची साल इ० कृमि पडणारीं औषधें.

२८ विषमन्न—सोमल, अफू, कापूर, तुरटी, किनैन इ० औषधे नियमित वेळेने जे रोग उद्भवतात त्यांच्या मधल्या शांतिकालांत दिलीं असतां वेगास प्रतिवंध करितात किंवा लांबवितात.

२९ विशिष्टगुणकारी—बटाटे, लिंबाचा रस इ० रक्तविकार नाहींसा करणारीं औषधें. पारा, उपदंश इ० रोगविशेषीं विशेष गुण देणारीं.

३० बलवर्धक औषधे—कवचवीज, सफेदमुसळी, पंजावी सालममिस्ती, वा काढवतकरूऱ्या निरनिराळ्या प्रकारच्या रोगांत नेहमीं रोगनिराकरणाकरितां जिण्या ... धालदग्ग येतात. गंनिक )

## प्रकरण ३.

**औषधींचा संग्रह आणि त्यांचे संरक्षण याविषय प्रचना.**

आपल्या देशांत पूर्वापार एक चाल चालत आली आहे, <sup>सांको ह</sup> लक्ष दिलें झणजे पूर्वांचे लोक घ्याविषयी किती काळजी बाळगीत होते तें त्यांचेल. अगदीं गरीब मुलींची आई ही मुलगी सासरी जाऊ लागली झण <sup>त्या</sup> जला एक झोळणा शिऊन देत असते; त्यांत सुठेचें कुडे, ओव्याची लहा <sup>त्या</sup> चिचुंडी, काजळाची डवी, सुपारी, लवंग, जायफळ, वगैरे किलेक <sup>त्या</sup> ची सतात. कारण भिडेने हिच्याच्याने सासरीं कोणापाशीं मागवणा. आणि अल्प स्वल्प व्यथा विनाकारण सोसावी लागेल. वयोवृद्ध गृहस्थांच्या बटव्यांत, तर वेहडेदळ, कुचल्याची वी, इत्यादि औषधे असतात. प्रसूत झालेल्या शियांच्या झोळण्यांत, वर सांगितलेलीं वहुतेक औषधे असून, सांवरशिग, अफू, अतिविष, अकलकरा, हिरडा, वगैरे औषधे असतात. आणि घर झाणून राखलेलीं तर घरच्या मालकाजवळ पुष्कळच औषधे झणजे काजन्याचें खोड, कर्दुलीचा कांदा, एक दोन मलमें, झुकराचें, किंवा सुसरीचें वगैरे तेल, आणि शिवाय वैद्यापासून घेतलेल्या (रसशिंदूर, हेमगर्भ, वगैरे) कांहीं मात्रा. ह्यांचा संग्रह असतो, पण दिवसानुदिवस ही प्रवृत्ति मोडत चालली. उठ पळ जा डाक्टरकडे किंवा वैद्याकडे! या योगाने घरगुती औषधांची माहिती नाहीशी झाली व ह्याचा परिणाम विशेषतः नव्या संततीस जेव्हां वडिलांपासून दूर रहाऱ्याचा प्रसंग येतो व वैद्याचें किंवा डॉक्टरचें सांनिध्य नसतें, तेव्हां फारच दुःखद भोगावा लागतो. याकरितां हा आपला वडिलोपार्जित चालत आलेला मार्ग सोडून नवे. व प्रत्येक कुटुंबाने व मनुष्याने निदान आपआपल्या प्रकृतीस नेहमीं त्यास वर्दि लैल्ये जवळ बाळगावीं हें अगदीं योग्य आहे.

उत्पत्त दाट राही

औषधें मिळण्याविषयीं व जपून ठेविण्याविषयीं फारच काळजी ठेविली पाहिजे. ज्या <sup>गोसा</sup>तूत ज्या बनस्पती पूर्णदशेस येत असतील त्या त्याच त्रहतूत मिळवाव्या <sup>वृक्षाणे</sup> गंग्यां धुवून पुसून वाळवून ठेवाव्या. जीं औषधें विकत मिळण्या-जोगीं <sup>तसा</sup> तीं जितकीं उत्तम मिळतील तेवढीं मिळवावीं. थोडक्याशा किमती<sup>निवारा</sup> नफ्याकडे लक्ष दिलें तर औषधापासून होणारा खरा फायदा आ-पणास्तवंधक नाहीं. वक्तशीर काम करणारीं खात्रीचीं उत्तम औषधें जवळ वा-लगां उपच तीं प्रसंगीं किमतीपेक्षां पुष्कळ पटीने ज्यास्ती फायदा करितात. युंजय करण्या औषधें ठेवण्यास फार उत्तम. वेले, डूऱ, ह्यांत जिन्नस ख-री मनुष्या<sup>तसा</sup> कुर्पीतून होत नाहीं. फक्त बूचमात्र चांगला घट्ट वसवीत जावा. आणि वारंवार गरज न लागणाऱ्या कुप्यांच्या तोंडास लाखेनेच पकें वंद करावें.” औषधें न बदलण्याविषयीं फारच सावधगिरी ठेवावी. ह्या कामाच्या हयगथीने प्राणांताचेही प्रसंग येतात. कुर्पीत औषध ठेवलें कीं तिजवर नांवाची चिठी चिकटवीत जावी. जाड जाड मुळ्यांसच चिठी चिकटवल्यास चालेल. क्षारौषधीस सर्द हवा न लागू देण्याविषयीं जपावें. काढे, आंगरस, चटण्या (कल्क) वगैरेस, शिक्क्या न होऊ देण्याविषयीं जपावें. कारण त्या लवकर (नासू) कुर्जू लागतात. गोड औषधांस मुळ्यांविषयीं जपावें. तेल, तूप, अर्के, इत्यादि पातळ औषधी उघड्या असतां फार जपावें. कारण पालीसारखा एखादा प्राणी आंत पडला तर औषध संपेपर्यंत समजण्यांत येणार नाही. सुवासिक औषधांचे बूच कार्यापुरतेंच उघडावें आणि आंवट पदार्थ निकल्हईच्या भांड्यांत ठेविण्याविषयीं जपावें. विशारी व अमली औषधें इतर औषधांतून निराळीं व वंदोवस्तांत ठेवण्याविषयीं फारच जपावें.

संग्रहीं ठेविलेलीं औषधें बिघडलीं असें केव्हां समजावें त्यावि-  
जिण्या होऊ लागलें ह्याणजे, तूप खवट होऊ लागलें ह्याणजे, शुष्क का-  
गनिक, शाळ्या ह्याणजे, आंगरस काढे आंबूं लागले ह्याणजे, सुवासिक

औषधींचा वास गेला ह्याणजे, ज्या पदार्थाची जी रुचि, ह्याणजे तिखट, कळू, खारट इत्यादि, ती नष्ट झाली ह्याणजे, आणि जीं ओलीं अरु ती वापरावयाचीं तीं सुकलीं ह्याणजे व चुलीवर तयार होणारीं जितकीं औषधें तीकीं बहुधा आंच जास्ती झाली ह्याणजे विघडलीं किंवा हीनवीर्य झालीं असें रुखऱ्यांकों.

### औषधि घेण्यासारख्या तयार करण्याबद्दल थोडी हा त्या ना.

काढा, चूर्ण वगैरे तयार करण्यास जीं औषधें व्यावयाचीं तीं नित केरकन्वरा काढून टाकून घ्यावीं. चूर्णांतील जाड जाड व कठीण कर्ठ अगोदर कुटावीं, मग साधारण औषधें कुढून वारीक वस्त्रानें वस्त्र वस्त्रानें गाळल्यानंतर चूर्ण सारखे खालींवर कालवावें किंवा सुकेच खालून खलावें. चूर्णात क्षार वगैरे असल्यास सर्व औषधांचे चूर्ण तयार झाल्यावर त्यांत वारीक करून मिश्र करावें. चित्रकासारख्या रांठ औषधांचा काढा करणें तर आबडधोबड ठेंचून वरेच वेळ उकळून करावा. पित्तपापड्यासारखीं हलकीं औषधें आधणाच्या पाण्यांत अंमळ झांकण घालून चहा सारखीं उकळलीं ह्याणजे पुरे—एकयाच काढ्यांत कठीण व हलकीं औषधें असल्यास, कठीण औषधें अगोदर खूप उकळून मग त्यांत हलकीं औषधें घालून थोडीशीं उकळावीं—बरोबरच हलकीं औषधें घातलीं तर घातलीं आणि न घातलीं सारखींच. त्यांचा सर्व गुण फार उकळल्यानें वाफेच्या रूपें उडून जातो. शिजवून तयार करण्याचीं तेले तयार झाल्याची खूण अशी कीं, तयार झाल्यावरावर त्यांत पाण्याचा ठिपका टाकतांच तडतड होतें आणि तूप तयार झाल्यावरोबर त्यांत पाण्याचा ठिपका टाकतांच कडकडूळू लागतें. असें जोंपर्यंत झालेनाहीं तोंपर्यंत तें कच्चे आहे असें समजावें. साखरेचा पाक पक्का होत आला ह्याणजे त्या भांड्यांत बुडबुडे मोठाले येऊ लागतात. दुसरी परीक्षा अशी ठवळतां ठवळतां एखादा ठिपका वाहेर पानावर टाकून त्यास बोट लागू वर उचलावें, तार येऊ लागली ह्याणजे पाक झाला; तो मध्ये इतपत दाट राही.

बऱ्या करणे असल्यास पाक दोन तारा येईपर्यंत आठवावा. एखाच्या औषधाच्या गोळ्या नीसा<sup>३</sup> असल्यास सांगितलेल्या रसांत किंवा काढ्यांत सर्व औषधे खडून <sup>वैहा</sup> घटु गोळा झाला ह्याणजे त्याच्या प्रमाणाप्रमाणे गोळ्या कराव्या व <sup>कृत्सा</sup> शीत वाळवाव्या. जरुर असल्यास चांगल्या सुकत आल्यावर खडखडून्हरा होण्याकरितां थोडासा उन्हाच्या चटका द्यावा. असल्या गोळ्या हिवाळ्यवंधकूवा उन्हाळ्यांत करून ठेवाव्या, आंगास लावण्याचे लेप बहुतेक कोमट उपचान आंगास लावीत जावे. कपाळावर घड्या वगैरे ठेवण्याच्या असल्युजय करण्यांगाच्या उष्णतेने कोमट झाल्या नाहीत तोंच वदलीत जाव्या. औरी मनुष्यांना वारंवार ऊन ऊन शेकत शेकत वांधीत जावें, तें आंगावर थंड होऊं देऊं नये. घड्या यंडाई आणण्याकरितां आणि पोटीस बहुतकरून उवंवण्याकरितां असतें.

### औषधयोजना करिते वेळेस विशेषेकरून ध्यानांत ठेवण्याच्या गोष्टी.

१ योजना करितेवेळेस निरनिराळे किती रोग एक्या ठिकाणी आहेत आणि त्यांस एकमेकांस विश्वद्व उपचार केले पाहिजेत कीं काय ? जर तसें असेल तर प्रधान रोग कोणचा आहे आणि आधीं कोणता विकार शमविला पाहिजे हें मनांत आणून औषध योजावें. रोग कोणत्या पायिरीपर्यंत येऊन पोंचला आहे. तो परंपरागत चालू आहे कीं काय ? रोगी ज्या जागेत असेल तेथील हवा कशी आहे, ह्याचाही विचार करावा. तसेंच रोग्याची मूळप्रकृति वात, पित्त, कफ वगैरेपैकीं कोणती आहे, हें ओळखून औषध योजावें.

२ औषध तस्णांस जास्ती सोसतें. उतारवयांत कमी, आणि मुलांस तर फारच मुलांस अफूसारखीं अमली औषधे व जेपाळासारखीं तीव्र रेचके सहसा <sup>गंजा</sup> नयेत.

३ पुरुषापेक्षां वायकास औषध कमी द्यावें. गरोदर अवस्थेत फारच विचार केला पाहिजे. व त्या वेळेस तीव्र रेचक किंवा वामक हैं योजूं नये, हीं औषधें लौकर घातक होतात.

४ कावाडकष्ट करणाऱ्यांस व सुट्ठ मनुष्यांस मेहनत न करणे सञ्चो चांगले अन्न खाणाऱ्यापेक्षां औषध अधिक द्यावें लागतें. परंतु नित्यरोगी ह इत्कारु-पेक्षां त्यांस गुण लौकर येतो.

५ अंमल वगैरे करणारांस तसलींच ह्यणजे अमलीच औषधें देणे गरज लागल्यास त्यांच्या सवयीचा विचार करून अधिक प्रमाण योज त्याची चिं

६ सतत औषधें चालू ठेवलीं तर रेचक, अवघंभक औषधें लागू होतात. सोमल, पारा इत्यादि औषधें सतत थोडीं थोडीं जरी दिलीं तरां त्यांचा परिणाम एकदम मोठें प्रमाण वेतल्याप्रमाणें भयंकर होतो. तर अशीं औषधें चालू ठेवणे जरूरच असलें तर मध्ये आठ आठ दिवस खाडा करीत जावें व औषधसंचय झाला असेल तो पडण्याकरितां जरूर वाटल्यास मृदु रेचक द्यावें.

७ कित्येक विशेष प्रकृतीचीं मनुष्यें अशीं आढळतात कीं त्रिव्याचा थो-डासा स्पर्श झाला तरी तो त्यांच्या सर्वांगावर उभारतो. पान्याच्या अल्प प्रमाणानेंच त्यांचे अतिशय तोंड येतें आणि जितकी अफू भक्षिल्यानें दुसऱ्यास झोंपही येणार नाहीं तितक्याच प्रमाणानें हीं वेसावध पडतात. असल्या मनुष्यांस असा अधिक औषधि गुण झाल्यास धीर चावा आणि तें औषध बंद करून त्याचे उतारे करावे.

८ प्रौढ मनुष्यास जें औषध तोळाभर चावयाचें तें एक वर्षीच्या मुलास एक मासाभर, दोन वर्षीच्यास १॥ मासा, चार वर्षीच्यास २ मासे, सातवर्षीच्या मुलास  $\frac{3}{4}$  पासून ४ मासे, चौदा वर्षीच्या मुलास अर्धा तोळा. वीस वर्षीच्या मुलास ५॥. तोळापर्यंत व एकवीसपासून ५० वर्षीच्या वयापर्यंत १ तोळा व यापर्यंत उतरतें प्रमाण योजावें.

## भाग दुसरा.

### प्रकरण १.

**लक्षणे**  
ह्या गांत रोग कसे ओळखावे, त्यांजवर उपचार काय करावे आणि  
त्यांचा ज्वर प्रासाध्यविचार हे विषय आहेत.

### विधवा रोग व प्रकृति ओळखण्याची साधारण रीति.

उपचार स्वतः दृष्टीने पहावें, त्याच्या आंगाला व दुखत्या भागाला स्पर्श मुंजय करू, पूर्वक पहावें आणि त्यास त्याच्या रोगाची हक्कीकत विचारावी. त्यास दिवस किती झाले, आरंभ कोणत्या प्रकारे झाला, हर्छी लक्षणे काय होतात व त्यास विशेष सवय कांहीं आहे काय, व कित्येक रोगांत त्याच्या पिढींत तसले रोग कोणास झाले होते कीं काय, ह्याची चौकशी करावी लागते. इतक्या गोर्ध्नेवरून वरेंच स्थूलमान ध्यानांत येते. नंतर पडताळा पाहण्याकरितां खालीं लिहिलेल्या परीक्षासाधनांनी त्याचा विचार करावा.

नाडी, मूत्र, मल, जिव्हा, शब्द, स्पर्श, दृष्टि, आकृति, ह्या आपल्या वैद्यकपद्धतींत आठ प्रकारच्या परीक्षा आहेत.

ह्या आठही परीक्षा प्रत्येक रोगांत कराव्या लागतात असें नाही. कोणत्या परीक्षेवरून काय विशेष समजते ते येणेप्रमाणे.

ह्या प्रत्येक परीक्षेवरून रोगांचे परिपूर्ण ज्ञान पूर्ण परीक्षकास होते. याची सीमा झटली झणजे नाडीवरून रोगी काय काय जेवला तें देखील समजते, असा पुकळ लोकांचा मिथ्या समज आहे. नाडीपरीक्षा तर जुनाट मंथांत मुळींच नाहीं. अर्वाचीन मंथांत थोडी थोडी आहे; तथापि इतकी अतिशयोक्ति कोठेंच नाहीं. या मंथांत सांगितलेल्या सर्व परीक्षा यथास्थित करणे, त्यांचे सत्यमिथ्यादि पूर्ण ज्ञान करून घेणे यास गुरु पाहिजे, व तो इतका कठीण व नयेत. <sup>३</sup> परीक्षा सहज समजणाऱ्या आहेत त्यांचीं लक्षणे मात्र येथे सांगितलीं आहेत.

**नाडी**—स्वास्थ्यांत नाडी कशी असते ह्याचें प्रमाण पूर्वी सांगितलेंच आहे. संध्याकाळच्यापेक्षां सकाळी नाडीची गति कांहीतरी जास्त आतां त्यांत केव्हां केव्हां कसा कसा वदल होतो तें सांगतो. व्यायाम केले रोबर, उमें राहिल्यावर, संतापानें किंवा हर कोणत्याही कारणानें शरीरांत उऱ्याच्या अधिक झाली असतां, जेवल्यानंतर, मद्यमांसादिभक्षणानें तत्काल नेह झोगति वाढते—चपल होते. पित्तप्रकोपाची नाडी चपल असते. झोपेत त्यां स्वस्थ विश्रांति घेत असतां मनास उदासपणा किंवा ग्लानि झाली असतां हर कोणत्याही कारणानें शैत्य झालें असतां नाडीची गति मंद होते. न त्याची चिंपहातां स्वानुभवानें वरेच ज्ञान वाढते. सशक्त व ज्याच्या आंग पुष्कळ आहे त्याची नाडी टणक असते व अशक्ताची मृदु ह्याणजे दावली असतां जरा दवते.

**मूत्र**—प्रकृतींत थोडा बहुत वदल झाला कीं, लघ्वीचें मान वदलतें, तिचा स्वाभाविक रंग फिकट गोमूत्राप्रमाणे असावा, ती शैत्यानें पाण्याच्या रंगाची व वारंवार आणि पुष्कळ होऊं लागते. उष्णतेने तांबडी व थोडी थोडी होऊन वेळेस तिडीकही लागते. अग्रिमांद्यानें किंवा अजीर्णानें गढूळ व भुईचर पांढरा डाग पडणारी लघ्वी होत असते. प्रत्यक्ष मूत्रपिंडाचे जे रोग आहेत त्यांजविषयीं विचार त्या त्या रोगांत होतील. हल्दीं सांगितलेलीं लक्षणे सार्वदेहिक विकारांत असतात.

**मल**—पित्तानें पिंवळा, हिरवा व पातळ, आणि वायूनें खड्यासारखा, अजीर्णानें भसरी व आमयुक्त रेचवत् व दुर्गंधयुक्त. थंडीचे रेच पांढरे, पित्ताचे हिरवे पिंवळे, ज्वरांत रेच होऊं लागल्यास पिंवळे व तांबूस. हीं लक्षणे सार्वदेहिक विकारांचीं आहेत. पक्काशयाच्या व आंतङ्गांतील विकारांमुळे जीं लक्षणे होतात तीं त्या त्या विकारांत वर्णिलीं जातील. किरमानेही मुलांस पांढरे जुलाव होतात.

**जिव्हा**—ही आंतङ्गाची व पक्काशयाच्या आंतील भागाची स्थिति दाखविते. ही पांडु<sup>पांडी</sup>, मलानें लिस असत्यास आंतडींही मलानें लिस असतात. हिला तिखट झोऱे<sup>वरु</sup>, गगले व लाल असून वारीक वारीक फोड व भेगा पद्धं लागल्या<sup>क्षणे</sup> आंतङ्गांतही तसेच झाले आहे असें समजावें. प्रत्यक्ष जिव्हेच्या रोगाचें ज्वर<sup>रु</sup> निराळे होईल.

**बंधवी**—कफाने स्वर मोठा घरघरयुक्त असतो, पित्तविकारानें खणखणी<sup>उपचर्यपृष्ठ</sup> होतो. वातविकारानें शब्दाची स्थिति अनियमित होते. व उज्ज्यव करू<sup>निःशब्दत्व</sup> येते.

**शी मनुष्याचा**—आरोग्यावस्थेत मनुष्यांचे अंग जितके उष्ण असतें लापेक्षां च्वरांत फार अधिक तस्ता होते. अशी तस्ता झाली असून अंग ओलसर लागू लागले तर ज्वर लौकरच निघणार आहे असें समजावें. कित्येक ज्वर होण्याच्या पूर्वी हात पाय फार गार होतात आणि नंतर मस्तक ऊन होऊं लागतें. हात पाय ऊन झाले हाणजे घाम येण्याचीं औषधें देण्यास योग्य तव्यत आहे असें समजावें.

**दृष्टि**—पित्तप्रकोपाने उजेडाकडे पाहण्याचा त्रास येतो. वेड्याची दृष्टि स्थिर रहात नाही. चपल असते. एकसारखीच नजर दोन दोन चार चार वटका लागून रहाणे हें भयंकर विकारांचे चिन्ह आहे. डोळे अतिशय पिंवळे होणे हें कामला (कावेळ) झात्यांचे लक्षण आहे. डोळ्यांची उघड-झांप वंद होऊन डोळे मिळून धरणे हें झोपेचें, व मूळ्येंचें, व गुंगी आण-जाण्या अंमलांचे लक्षण आहे. स्थिर दृष्टि नसणे हें अंमलांचे व वायूंचे लक्षण आहे.

**आकृति स्वरूप**—वातप्रकोपाने रोग्यांचे अंग रखंरखीत होतें, बुद्धीची स्थिरता रहात नाही. स्मृति नष्ट होत असते. शीतोपचाराची तिरस्कृति असते. पित्तप्रकोपी रोगी संतस लौकर होतो, शीतोपचाराची आवड होते.

उजेडाकडे पहाण्याचा त्रास. बुद्धिवान्, मानी, सत्यप्रतिज्ञ असतो. कफ-  
प्रकोपांत थंडवृत्ति, भूक, तहान, शोक, ऊन, इत्यादिकांप्रकृती, रोग्यास फा-  
रसा त्रास होत नाही. हीं त्रिदोषप्रकोपाचीं लक्षणे प्राचीन वर्णांत सांगि-  
तलेलीं आहेत पण हीं अगदीं स्थूल लक्षणे आहेत.

वर सांगितलेल्या सर्व परीक्षा आहेत. तथापि रोग्यास किंवा हीं याजव-  
ळच्या मनुष्यास त्याच्या प्रकृतीसंबंधी हकीकत विचारून घेऊन व त्यांची सांगि-  
तलेल्या परीक्षेशीं तिचा कितपत मेळ असतो हें पाहून ( औषधोपनीय चिकित्सा करावी लागते. एखादे वेळेस रोगी अंगाचा अस्यंत दाह त्यांची चिकित्सा आणि अंग तर थंड असतें व मूत्र मुर्द्दीच होत नाही किंवा उर्मल व पुष्कळ होत असतें तेव्हां निराळीच चिकित्सा करावी लागते.

रोग अगणित आहेत. त्यांपैकीं कित्येक तर आरोग्यविधायकशक्तीनेंच आपोआप वरे होतात; कित्येकांस वरे करण्याकरितां फारच यन्ह करावा लागतो; आणि कित्येक तर अद्भूत ही असाध्यच आहेत. सुखसाध्य रोगी योग्य उपचार न झाल्यास कष्टसाध्य होतात आणि कष्टसाध्य असले तर असाध्य होतात. याकरितां वेळेवर योग्य उपचार करण्याविषयीं जपावें. एकांतएक असे अनेक रोग एकाच मनुष्यास झाले असतां त्यांत मुख्य रोग कोणता आहे, लौकर शक्तिपात किंवा धातक परिणाम कोणत्या रोगापासून होणार आहे, व रोग्याला फार क्लेशकारक पीडा कोणत्या रोगापासून होत आहे, याचा विचार करून अगोदर धातक रोगाचें निवारण करण्यास झटावें. नंतर अस्यंत क्लेशकारक पीडा दूर कराव्या; मग युक्तियुक्तीनें सर्व रोग निर्मूळ करावे व रोग्याला चांगली शक्ति येईल अशी तजवीज करावी.

ह्या पुस्तकांत वहुधा सुखसाध्य रोगी रोगमुक्त करण्याचे उपचार आहेत. हेच उपचार कष्टसाध्य रोग्यांसही चांगला वैद्य येऊन उपचार सुरु करी तों-पावेतों करावे. ह्याणजे ते सहसा असाध्य स्थिरीत जाणार नाहीत. कष्टसाध्य

अशीं रोग्याचीं लक्षणे दिसून लागलीं कीं वैद्याला लौकरच आणविष्याची तज-  
वीज करावी.

### रोगांचे वर्ग.

रोगांचे ज्वर दोन केले असतां चिकित्सकांस घोटाळ्यात पडावें लागत नाहीं.  
ते असे चंधहिला, सार्वदेहिक रोग. जसें—ताप, महामारी, देवी, गोवर, वगैरे.  
दुसरा उपनिक रोग. जसें—उदरांतील रोग, हृदयांतील रोग.

ज्यव

री मनुष्य

वहुतकरून रक्ताच्या स्थितीचा पालट झाल्यानें होतात. ह्यांचे  
प्रकार खालीं लिहितों.

### सार्वदेहिक रोग.

### ज्वर ( ताप ).

आपल्या ग्रंथांत ज्वरास इतर रोगांपेक्षां मोठा रोग मानले आहे. व तो  
खरोखरच तसा आहे. हा उत्पन्न होण्याचीं अनेक कारणे आहेत, तीं येणेप्रमाणे:—  
अतिशैत्य सेवन, अति उष्णता ( शेक, ऊन व उष्ण हवा ) इत्यादिकांचे से-  
वन, फार श्रम, एखादें मोर्टेंसे गळू किंवा दुसरी कांहीं शारीरिक पीडा होत  
असतांही हा येतो; देवी, गोवर, इत्यादि विकार उद्भवण्याच्या पूर्वीं तीन  
चार दिवस मोठा तीव्र ज्वर येतो. अशीं अनेक कारणे आहेत.

### ज्वराविषयीं सामान्य विचार.

ताप आला ह्याणजे सर्व अंग तस ( कढत ) होतें. हातांपायांची आग होते,  
तोंड विरस होतें, बहुधा कोरड पडते, मूत्र अल्प होतें, कोष वद्ध होतो, झोप  
चांगली येत नाहीं, कपाळ चढतें, कडक ताप असला तर, रोगी वरलतो,  
किंत्येक तापांत पडसे असतें. आणि स्वास्थ्यापेक्षां नाडीची गति जलद होते.  
कोणत्याही कारणापासून ताप आला असला तरी बहुधा हीं लक्षणे असतातच.  
सामान्य ज्वरांत योग्य चिकित्सा झाली तर १० दिवसांच्या आंत ज्वराच्या

लक्षणांचा उपशम होऊन रोगी वरा होतो. ( किंवा होऊ ल्यागतो. ) ज्वराचे भेद शास्त्रकारांनी पुष्कळच केले आहेत. वात, पित्त, कफ, ऊन दोषांपासून तीन. ह्या दोन दोषांच्या मिश्रणापासून तीन, व शिवाय १३ प्र॒ ने संनिपात ( कडक ताप ). इतके भेद असून शिवाय आणखीही विषमज्वर झळका सतत ज्वर, संतत, सामान्य हिंवताप, एकांत्राड, तिजांत्रे, वगैरे प्रकार; द्विंदी, मांसगतज्वर रक्तगतज्वर इत्यादिक प्रकार व जीर्णज्वरादि प्रकार असे त्यांकळच भेद केले आहेत. त्या भेदांपासून, सामान्य चिकित्सक ( वैद्य ) ने इत्यांत मात्र पडतो, वैद्यास हा कोणता ज्वर ह्याणून विचारिले तर निश्चयाचे त्याची चिमुकच नांव असें देववत नाही. कारण पूर्ण लक्षणे कोणाचीच नसे त्यांगे संदिग्ध उत्तर ( शीत पित्त ) असें यावें लागतें. कदाचित् अधिक लक्षणे ज्याची असतील त्याचें नांव ठेवितात. व उपचारही काढ्याची याद वगैरे सर्व दोष हरून करितात. पण एकंदरींत हा मोठा घोटाळा आहे. माधवनिदान ह्या नांवाचा आपल्यांत फार चांगला ग्रंथ आहे त्यांत सविस्तर ज्वरवर्णन आहे. ज्यांची इच्छा अधिक ज्ञान करून घेण्याची असेल त्यांनी तें पहावें.

### ज्वराचे भेद.

इंगिलश वैद्यांनीं हा घोटाळा वराच कमी केला आहे. त्यांनीं वातपित्तादि द्विदोष आणि त्रिदोष व संनिपाताचे तेरा प्रकार हे सर्व काढून टाकिले आणि मुख्य चार प्रकार ठेविले आहेत.

वारीक भेदही किंवेक केले आहेत, पण ते ह्या सुलभवैद्यकांत सांगण्याची अवश्यकता दिसत नाही.

१ रोगाच्या साधारण कारणापासून ह्याणजे शैत्य, श्रम वगैरे इत्यादिकां-पासून झालेला ज्वर ह्याला साधा किंवा आगंतुक ज्वर आपल्यांत ह्याणतात.

२ कर्दमोत्थविषापासून ज्वर होतो तो, ज्याला आपण बहुधा हिंवताप ह्याणतों तो. ह्यांत एकांत्रे, तिजांत्रे वगैरे सर्व प्रकारांचा समावेश ओले जन्म-

थोडीशी पूर्वी थंडी वाजून ह्यास आरंभ होतो आणि ह्या जातीचे ताप सतत अंगांत रहात <sup>क्षणे</sup> । त; वहुधा केव्हां तरी अंगांतून साफ निघतात; निदान व-रेच कमी <sup>वेळे</sup> त व पुन्हा भरतात. असा लांचा क्रम चालतो. हे ज्वर भरण्य <sup>लक्ष</sup> वीं हातापायांची बोटे थंडगार होतात व वहुतेक शरीराच्या भागांन <sup>फूट</sup> गिंगाची उण्ठता उत्पन्न झाल्यावर तीं गरम ( ऊन ) होतात.

~~ज्वरं विद्धीं संचारी ज्वर.~~—हे ज्वर सर्व कडक असतात. ह्यांत आपल्यांतील वजरी उपर्युक्त निपातांचा समावेश होतो. व देवी, गोवर, कांजिण्या इत्यादिकांचे युजय व प्रतंत्र गणले जातात. हे ताप खरोखर स्पर्शसंचारी आहेत ह्याणजे लक्ष मनुष्याच्या संपर्कानंदे दुसऱ्यास होणारे आहेत, इतके संनिपात स्पर्शसंचारी नाहीत.

४ जाज्वल सतत ज्वर.—हा कडक तापापैकीच एक ज्वर आहे. हा थंड देशांतून उण देशांत जाणाऱ्या मनुष्यास तेथील उण्ठता सहन न झाल्यामुळे उत्पन्न होतो किंवा उण त्रटूत फार कडक उण्ठता होऊं लागली तर हा होतो. ह्यांत तोंड उमरून येते, मस्तकशूल, प्रकाश व नाद दुःसह, मूत्राल्पत्व, वाढत्या स्थिरीत बडवड व ग्लानि. आणि वहुधा दोन चार दिवसांतच ही तड नाहीं तर ती तड. एकंदरीत कष्टसाध्य; असे मुख्य चार प्रकार करून त्याचे आणखी पोटभेद कांहीं केले आहेत.

वहुतेक सर्व ज्वरांच्या चिकित्सेचा क्रम सारखाच आहे. ह्याणजे ज्वर अंगांत असेल तेव्हां स्याला शामक व घाम येण्यासारखे उपचार करावयाचे आणि ज्वर अंगांत नसेल तेव्हां ज्वरप्रतिवंधक उपचार करावयाचे. जर उपचारांचा क्रम असाच चालावयाचा आहे तर माझ्या मर्ते ह्या सुलभवैद्यक ग्रंथांत हा चार मेदांचा तरी गोंधळ कशास ठेवावा. हा सर्वच घोटाळा काढून टाकून लोकांचे अंतःकरण जे संशयांत पडते त्या संशयांचे मूळच नाहीं करावें. असें केले असतां हा कार्यत्वाद <sup>कार्यत्वाद</sup> लांचा ज्वर आहे ह्याची आपणास उत्तम व अनुभवी वैद्यासारखी सामान्य ज्वरां.

पारख न करितां आल्यामुळे ग्रंथ जवळ असूनही उपचार करण्याची जी हिंमत होत नाहीं ती होत जाईल. व बहुधा जेथें वैद्य नाहीं तो येईपावेतों ह्या सुलभ वैद्यकांतील उपचार त्या रोग्यास केल्यास थोडासा ते रोगवृद्धीस प्रतिबंध होऊन कांहीं अनर्थे टळतील अशी आशा आहे.

आतां हे भेद काढून टाकून ज्वरावर उपचार करण्याचा एकच हे सां-गावयाचा हें अंमळ चमत्कारिक वाटेल व हें मत ऐकल्याबरोबर ए त्यां वाई ब्रापडी देखील हें खोढून टाकण्यास पुढें सरसावेल. ती ह्याणेल थंडीपैकूळी गप असल्यास उष्ण उपचार व उष्णापासून उत्पन्न झाला असला तर नांची चिचार केला पाहिजे, हें तर एखादा लहान मुलगा सांगेल. मग सगळे पांवर एकच पद्धतीचा उपचार हें नवीनच मत काय काढलें आहे? पण ह्या मताच्या दृढीकरणार्थ मी थोडेंसे सुयुक्तिक प्रमाण दाखवितों.

घरेणापासून अग्नि उत्पन्न होऊन आग लागो, किंवा प्रत्यक्ष अग्नीची ठिणगी पडून आग लागो, अगर सूर्यभिंगांतून किरण आल्यामुळे आग लागो. ती विज्ञविष्ण्याची पद्धत एकच. निरनिराळ्या कारणामुळे, विज्ञविष्ण्याच्या पद्धतींत बदल करावा लागत नाहीं, तसेच हें. कोणत्याही कारणापासून जरी ताप आला तरी त्याच्या शमनाचा मार्ग एकच. आतां आग जशी लहानमोठी असेल तसे ती शमण्यास यत्न कमी अधिक जोराचे करावे लागतील. तसेच ज्या मानानें ताप जोराचा असेल त्याच मानानें तो शमविष्ण्याकरितां उपचारही जोराचे करावे लागतील. पण उपचारांची तन्हा एकच.

आतां ह्या मताच्या दृढीकरणार्थ मी असें सुचवितों कीं, ही माझी कल्पना अगदींच नवी आहे असें नाहीं. कारण प्राचीनकाळींही या कल्पनेचा उगम झाला होता. असें माझें मत आहे. व त्यास प्रमाण असें आहे कीं,

ऊधमापित्ताद्यते नास्ति ज्वरोनास्त्यूधमणा विना.

ह्या वचनावरून उवड होतें कीं, उधमा हा पित्तावांचून नाहीं आणि ज्वर

हा उघ्यावांचून नाही, तेव्हां नेहमीं त्याजवर पित्तशामकच उपचार केले पाहिजेत असें। इद्याचें मत आहे. सर्व “ज्वरेषुपित्तोपशमकारिणी चिकित्सा कर्तव्या” अलार प्राचीनकालचे प्रसिद्ध चरकादि वैद्य, व ग्रंथकारयांचेही मत आहे; वैद्य वैद्यीही कित्येकांचीं मतें व अन्यदेशीय वैद्यांचीं मतें ह्या विचारास मिस्त्रीप आहेत. परंतु ह्या लहानशा सुलभ वैद्यक ग्रंथांत तीं सर्व दाखवूं लागल्या हिल्यांथ वाढेल याकरितां याचें अधिक स्पष्टीकरण करीत नाही.

उल्लिखन  
ज्वरवर्णन  
मनुष्याच

### ज्वरवर्णन.

### प्रकरण २.

ज्वराचे पूर्वरूप.—आयासावांचून थकवा वाटणे, चैन न पडणे, ग्लानि, तोड वेचव, डोळ्यांस भरतें येणे, वारा व ऊन यांचा वारंवार द्वेष व इच्छा होणे, जांभया, अंग मोडणे, अंग जड होणे, शहरे, अन्नावर वासना नसणे, निरुत्साही मन, हुड्हुडी भरणे, कोणी शेजारीं बोलत असले अगर किटकिट करीत असले तर त्याचा त्रास, डोळ्यांची आग व खोकला, पडसे आणि मस्तकशूल कधीं कधीं रेच व वांति इत्यादि लक्षणे होतात. डचकणे इत्यादि सर्व लक्षणे ज्वर येण्यापूर्वीं सर्वोंस होतात असें नाही. प्रकृतिवैलक्षण्यामुळे व निरनिराळ्या ज्वरोत्पत्तींच्या आदिकारणामुळे यांपैकीं कित्येक लक्षणे होत असतात.

ज्वरसंचार झाला झाणजे होणारीं लक्षणे.—ज्वराचीं पूर्वरूपें कांहीं झाल्यानंतर वहुधा ज्वरसंचार होऊं लागतो. हुड्हुडीचें पूर्वरूप असले तर वहुतकरून हातपायांचीं बोटें किंवा पावले व पंजे स्वास्थ्यपेक्षां फार गार होतात आणि अंग कढत होऊं लागतें व शेवटीं हातपायही गरम होतात. प्रथमतः भस्तक ताप्यून मग सर्वोंगांत ताप होतो, असेही आढळतें; हुड्हुडी एकादे

वेळेस इतकी जवरदस्त भरते कीं, दांतदेखील कडकड वाजूं लागतात.  
 कधीं कधीं उखासे, वांत्या होतात आणि मग अंग ऊन हे<sup>पाय</sup> ताप भरल्या-  
 वर रोग्याचा श्वासोच्छ्वास देखील कढत येऊं लागतो, तोंड का<sup>पडते</sup>, त-  
 हान लागते, जीभ खरखरीत लागते, कचित् चिकट होते, भूक<sup>युक्तका</sup> होते,  
 अन्नद्रेष्ट होतो, सर्व वियोजित पदार्थ अल्प होतात (ह्याणजे थोडह<sup>ल</sup>, रंग  
 फार पिंवळा, आणि बद्धकोष्ठ असें बहुधा होतें), मस्तकशूल त्यांवहूत  
 सर्व तापांत असतोच, पण कित्येकांत तर तो फारच असतो, अतिश्चे<sup>स्तक</sup> ताप  
 तापलें ह्याणजे कित्येक वेळां रोगी वरदूं लागतो. इतकीं लक्षणे होण्यात<sup>लांची चि</sup>  
 वाम येऊन अगर नुसताच निवत निवत ताप निवतो व पुन्हा ११० न-  
 सांनीं किंवा ह्याहून अधिक काळ ह्याणजे दोन अडीच दिवसांनीं पुन्हा ताप  
 येतो. कांहीं वेळ अंगांत राहून पुन्हा निघतो; असा क्रम योग्य चिकित्सा  
 होऊन रोगी वरा होईपावेतों चालत असतो. किंवा आरोग्यविधायक श-  
 क्तीच्या जोरानें आपोआप वरा होतो. कित्येक वेळां ताप अंगांत नसण्याचा  
 काळ ह्याणजे शांतिकाल एक किंवा दोनच तास, इतका थोडा असतो, व  
 जसजसें दुखणे लांवत जाईल तसेसें हें अंतर कमी होत जाऊन केव्हां ताप  
 अंमळ कमी होता आणि केव्हांपासून पुन्हा तापाचा चढ होऊं लागला, हें  
 देखील कळत नाही. असें होऊं लागलें ह्याणजे आणखी लक्षणे वाढतात.  
 वाम मुळींच येत नाहीं, थंड पदार्थे हातांत धरावेसे वाटतात, जमीन गार  
 लागते ह्याणून रोगी विछान्याच्या वाहेर हात पाय टाकतो, अंगाची काहिली  
 होते, नाडी पूर्ण, टणक व चपल असते, अंग पिंवळट दिसूं लागतें, डोळे  
 आरक्त होतात, कोष्ठाची स्थिति अनवस्थित होते. तापांत ताप भरतो ह्याणजे  
 ल्यांतल्या त्यांत कमी जास्त होतो. हात पाय चमकूं लागतात. किंवा थोडासा  
 कंप सुटतो. नाडीचे एक मिनिटांत १२० ठोकेपर्यंत प्रमाण वाढतें, अगदींच  
 अन्नद्रेष्ट होतो, थोडेवहूत पेय पदार्थ मोळ्या कष्टानें येतो. पांचपासून ३२०<sup>३३०</sup> डेक्क

दिवस पावेतों असें चालतें. रोगी फार गळतो. आंतल्या आंत बडबङ्गुं लागतो, आणि शेवटीं, <sup>१०</sup> एसग्रस्त होऊन रोगी मरतो—केवहां केवहां ह्याहूनही ज्वराचे स्वरूप इक असते. अंग इतके कढत होतें, कीं चटके वसूं लागतात, वर सांची<sup>११</sup> या लक्षणांपैकीं वहुतेक लक्षणे असतातच आणि शिवाय, मनाचे <sup>१२</sup> तस्मीं मंद व गोंधळल्यासारखे होतात, नाडी एक मिनिटांत १५०—१६०<sup>१३</sup> पर्यंत असते. असा कडक ज्वर असला तर आरंभापासून पांचवे दिवाऱ्यानि त आठवे दिवसाच्या आंत ऊर, पोट व अधशाखा यांजवर कातुजय <sup>१४</sup> या किंवा मोत्यांसारख्या बारीक बारीक पुळ्या उठतात. शक्तिपैरी मनुष्य हीतो, रोगी सुस्त असतो, पण त्यास हाक मारल्यास ओ देतो, सुस्तीत बडबडतो, इकड्हन तिकडे त्यास हालवला तरी घेरी येते किंवा मूर्ढ्याही येत असते. याहूनही वाढल्या अवस्थेत जीभ काळी पडते, रोगी उताणा पळ्हन राहतो, त्याला जागृत करतां येत नाहीं, डोळे अर्धवट झांकलेले आणि तोंड उघडें असते, वस्त्रे चांचपतो, मध्येंच हात पाय चमकवतो, मलमूत्र नकळतच होतें किंवा मूत्रावरोध होतो, आणि श्वासोच्छ्वास मंद होत होत रोगी ताप आल्यापासून १२ पासून चोवीस दिवसांच्या आंतच राम ह्याणतो. ही मुदत ठळल्यास वरा होऊं लागतो. ज्वराच्या कित्येक स्थिरीत, जीभ कडेस व अग्रास लाल असते व मध्ये पातळ सारा असतो, दिवसांतून पांच सहा पाण्यासारखे पातळ पिंवळे जुलाव होतात. त्याला घाण फार असते. पोटांत गुरगुरतें, उरावर व मानेवर व कचित इतर कोठेंही बारीक पुळ्यांचे थवेच्या थवें उठतात व कांहीं लौकर व कांहीं उशिरां नाहीसे होतात. तापांत मानेवर व छातीवर बारीक पुळ्या दिसूं लागल्या तर त्या पांढऱ्या असल्यास त्यास मधुरा ह्याणतात. प्याहा मोठा होतो, रक्कातिसार होतो, खोकला, कफ, वरघरही कचित् होते. तरुण मनुष्यांना हीं कडक तापाचीं लक्षणे विशेषेकरून जोगाज व्हिरटपणा येतो. येथपर्यंत मुख्य ज्वर रोगाचीं लक्षणे सांगितलीं.

आतां एक विशेष गोष्ट सांगवयाची राहिली आहे ती ही कीं, दुसरा एकादा मोठा रोग देवी, गोवर, फुलोरा, कांजप्पा, बाळंतरोग, साक्षय, मूच्छा, आमवात, किंवा एकादें विशेष पीडा करणारे गळूं कां होईना, ३ ठे रोग होत असतां किंवा झाल्यावर त्या रोगांचा चांगला शम होईपर्यंत थोडा यांकरोग्यास ताप असतोच. त्या तापास ज्वररोग न हाणतां त्या त्या रोगांचे ताप हूं एक लक्षण आहे असें समजावें. ज्या ज्या वेळेस ताप हें लक्षण असेल त्या त्या वेळेस तापावरचीं औषधें न करतां त्या मुख्य रोगावर उपचार करावे हाणजे रोग शमत असतांच त्या तापांचेही शमन होतें. आतां ताप विशेष असून त्यांची चिकित्सा केली तर चालेल. पण मुख्य रोगोपशमावांचून तो ताप हटणार नाहीं, ही गोष्ट लक्षांत असूं द्यावी. ह्या वेळेस जे उपचार करावयाचे ते त्या त्या प्रसंगीं थोडेसे मुखकारक मात्र होतील.

### ज्वराविषयीं साध्यासाध्य विचार.

सामान्य हिंवतापांचे रूप जेव्हां असतें तेव्हां त्यापासून रोगी मरण्याची भीति बहुधा नसते. चांगली चिकित्सा केली तर तसला रोग लांबतही नाहीं व चिकित्सा न झाल्यामुळे जरी रोग लांबला तरी घातुक परिणाम सहसा होत नाहीं. सहा सहा महिने व वर्षे वर्षही हिंवताप किंवा तिजांत्रे, चौथांत्रे येत असणारे लोक आढळतात. रोग फार लांबला तर प्रीहा व अशक्तपणा मात्र वाढत जातो. एकंदरीत थोडीवहुत थंडी वाजून येणारा व अंगांतून निघून पुन्हा भरणारा, किंवा बराच शम पावणारा, अशीं लक्षणे जोंपावतो आहेत तोंपर्यंत रोगी सुखसाध्य आहे असें मानण्यास हरकत नाहीं. पण अंगांतून ताप न निघतां तापांत ताप भरू लागला तर त्याने अंभळ उग्र स्वरूप धरले असें समजावें. असले रोगीही बहुधा दहा, वारा फार तर पंधरा दिवसांत योग्य चिकित्सेने ज्वरमुक्त होतात. ह्या वरोबु

लक्षणे ह्याणजे बडबड, थोडीशी चमक, वगैरे लक्षणे असलीं तर त्यास कष्ट-साध्यांत गणावै. असल्या रोग्यांपैकीं, सांप्रतच्या ज्ञानाप्रमाणे योग्य चिकित्सा करी प्रसतांही शेंकडा अठरा मनुष्ये मरतात. आतां मरणाकडे विशेष कृत्स्ना गहे अशीं तापाचीं लक्षणे हाटलीं ह्याणजे, मनाची खिन्नता, आपण आसा जगत नाही असें रोग्यालाच वाढू लागून धैर्य गळणे, नाडीची गति १२०<sup>०</sup> पेक्षां अधिक असणे, नाडीचे स्फुरण कळत नकळत होणे किंवा मुळीचे सणे, निद्रानाश, खायूंची चमक, डोळ्यांतील वाहुली संकोचित होणे, त्रैउंजय पा होणे, चवदा दिवसांनंतर एकाएकीं उलझा होऊं लागणे किंवा तिसार होणे, व वारंवार उचकी लागणे इत्यादिक लक्षणे असलीं तर रोग वहुधा असाध्य आहे असें समजावें. कित्येक ताप इतके कडक अवतरतात कीं ज्वरोत्पत्तीपासून चारपांच दिवस झाले नाहीत तोंच रोग्यास यमसदनाची वाट धरावी लागते. पण ज्वर हा रोग असा चमत्कारीक आहे कीं, कितीही भयंकर लक्षणे दिसून आलीं तरी निराश होऊं नये. कित्येक वेळां वैव व घरचीं मनुष्ये निराश झालेलीं असून केवळ तटस्थ वसलेलीं आहेत, थोडीशी धुगधुगी मात्र आहे, हलन चलन नाही, असा शेजारी रोगी पडला आहे. अशा स्थितींत हळच पुन्हा चळवळ सुरु होते आणि तेव्हां-पासून सर्व लक्षणे उलट खाऊन रोगी हळ हळ चांगला बरा होतो.

### ज्वरमुक्तीचे पूर्वरूप व ज्वरमुक्तीचीं लक्षणे.

दाह, घाम, भ्रम, तुष्णा, कंप, मळ पातळ होणे, कुथणे, अंगाला अत्यंत दुर्गंधि, इत्यादि लक्षणे मोठ्या तापांत ज्वर निघू लागण्याच्या पूर्वी होतात, एकदम घाम सुटला तर त्या वेळेस ही तड नाही तर ती तड होण्याचा संभव असतो. तसेच ज्वरमुक्त झाला ह्याणजे घाम येतो, शरिरास हलकेपणा, डोक्याला कंड सुटणे, मुखपाक ह्याणजे तोंड येणे किंवा ओठाला जर उतणे, किंवा जेण्ये। हरटपिणा-पत्तवर वांछा होणे, इत्यादि लक्षणे झालीं असतां ज्वरानें

## उपचार २.

॥१॥ गवती  } ह्यांचा काढा साखर घालून व्यावा.  
॥२॥ सुंठ. }

## उपचार ३.

ओवा सुमारे पाव तोळ्यापासून अर्धा तोळ्यापर्यंत खाऊन वर दोन चार धोट कढत पाणी प्यावें.

काणी, जोराचा ज्वर असेल तर हे उपचार दोन तीन दिवस केल्यानें ताप नाही गाझेतो.

## ज्वरप्रतिबंधक उपचार.

हे उपचार थंडी वाजून येणाऱ्या तापांस ह्याणजे हिंवतापांस फार प्रशस्त आहेत. वर्खी हरताळाचे खडे घेऊन त्याच्या सभोवतीं चार पांचपट कळीचा चुना सुका ठेवावा आणि त्यांत पाणी ओतावें. चुना उफलला ह्याणजे त्यांतून वाफा व घाण निघूं लागते, ती डोळ्यांस किंवा तोंडास लागूं देऊ नये. थंड झाल्यावर तो चुना टाकून द्यावा व हरताळाचे खडे धुवून घेऊन त्याचे दुप्पट चुनकळी घेऊन त्यांत केळीच्या सोपटाचा रस घालून खलून मुगा येवढाल्या गोळ्या कराव्या आणि सावलींत वाळवून ठेवाव्या. त्यापैकीं एकेक गोळी एक एक तासानें ज्वर अंगांत नसेल त्या वेळांत जिरें व पिठीसाखर दोनतीन मासे घेऊन त्यावरोवर द्यावी. अशा तीन किंवा चार गोळ्या एक दिवसांत देण्यास हरकत नाही. दुधभात खावयास द्यावा. रेच होऊं लागल्यास हें औषध देऊ नये.

१ सोमल अंगावरच्या दुधांत खलून ठेवून त्यांत दुसरा कांहीं तरी पदार्थ जसा हिंगुळ अथवा गेळ आठपट घालून मूग किंवा वाटाण्या येवढाल्या गोळ्या आल्याच्या किंवा लिंबाच्या रसांत करून ठेवतात. व त्यांतील एक किंवा त्रोप्प त्रोप्पांत किंवा तुळशीचा रस व मध यांत खावयास